

आशा असते मखमली पंखांची

आशा असते मखमली पंखांची
जी स्थिरावते आत्म चैतन्यावर
आणि गाते गाणी मूक शब्दांची
अविरत, अथक, न थांबता क्षणभर

वादळात तर ती अधिकच मधुर गाते
ते वादळ - जर असेल - प्रलयकारी
तर या चिमण्या पक्ष्याची भंबेरी उडते
त्याचे गीत मात्र सर्वांना देते उभारी

मी ऐकलेय ते गीत थंडीने गोठलेल्या प्रदेशात
आणि महाकाय लाटांच्या महासागरात
पण अति दुर्धर आणि कठीण प्रसंगात
सुद्धा त्याने मजपुढे नाही पसरला हात

“Hope is the thing with feathers” by Emily Dickinson
Translated by Abhay B. Joshi and Milind A. Toro